



महाराष्ट्र शासन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष

न्यु. एक्सलसियर बिल्डींग,
ए.के. नायक मार्ग, फोर्ट, मुंबई- ४०० ००१

दूरध्वनी : ०२२ - २२०१ ६१५९
वेबसाईट : <http://www.mahacet.org>
ईमेल : maharashtra.cetcell@gmail.com

क्र.कशिप्र/सूचना/२०१९/२२०६

दि.८ ऑगस्ट २०१९

(मॉप अप फेरीबाबत सूचना)

दृष्यकला पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी होणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षा प्रक्रीया २०१९-२० मधील कॅम्प फेरी-३ नंतर रिक्त राहिलेल्या जागा मॉप अप तथा विशेष प्रवेश फेरीद्वारे (समुपदेशन) भरणेसाठी खालील प्रक्रीया राबविण्यात येईल.

- दृष्यकला पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी होणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षा प्रक्रीया २०१९-२० मधील कॅम्प फेरी-३ नंतर रिक्त राहिलेल्या जागा समुपदेशनाद्वारे भरण्यासाठी कला संचालनालयाच्या कार्यालयामध्ये दिनांक २२ ऑगस्ट २०१९ रोजी मॉप अप तथा विशेष प्रवेश फेरीचे आयोजन करण्यात येईल.
- सदर फेरीसाठी www.mahacet.org (https://cetcell.net/FINE_ART_2019/) या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात आलेल्या दृष्यकला पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठीच्या महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय उमेदवारी असलेले व अंतिम गुणवत्ता यादीमध्ये समाविष्ट असलेले सर्व उमेदवार पात्र असतील.
- मॉप अप तथा विशेष प्रवेश फेरीसाठी संबंधित संकेतस्थळावर दि.२० ऑगस्ट २०१९ रोजी शासकीय व खाजगी विनाअनुदानित कला महाविद्यालयातील कॅम्प फेरी ३ नंतर रिक्त राहिलेल्या जागांची यादी प्रदर्शित करणे तसेच फेरीदरम्यान ऐनवेळी रिक्त झालेल्या जागा सुद्धा तात्काळ उपलब्ध होतील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- मॉप अप फेरीसाठी दर्शविलेल्या रिक्त जागा केंद्रीभूत प्रवेश प्रक्रीयेदरम्यान ज्या प्रवर्गाकरिता राखून ठेवलेली होती, त्या प्रवर्गाच्या उमेदवारांमधूनच भरण्यात येईल, तदनंतरही जागा रिक्त राहिल्यास, त्या जागा अर्जदाराच्या परस्पर गुणवत्तेच्या आधारे भरण्यात येतील.
- मॉप अप तथा विशेष प्रवेश फेरीसाठी उमेदवारांनी त्यांच्या अर्जावर नमुद केलेली सर्व मुळ कागदपत्रे पडताळणीसाठी तात्काळ सादर करणे आवश्यक आहे.
- ज्या उमेदवारांनी त्यांची मुळ कागदपत्रे कला महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रीयेदरम्यान दाखल केली असतील अशांनी त्या संबंधित कला महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र (संबंधित महाविद्यालयाच्या लेटरहेडवर कागदपत्रे यादीसह महाविद्यालयाकडे जमा असल्याबाबत लेखी प्रमाणपत्र) सादर करावे.
- अगोदर प्रवेश घेतलेल्या उमेदवारास फेरीदरम्यान नवीन कला महाविद्यालयात जागा नियतवाटप झाल्यास त्याची जागा मॉप अप फेरीसाठी नोंदणी केलेल्या गुणवत्ता यादीतील संबंधित उमेदवारापासून उतरत्या क्रमाने गुणवत्ता यादीतील उर्वरीत उमेदवारांना तात्काळ उपलब्ध होईल.

- मॉप अप तथा विशेष प्रवेश फेरीद्वारे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दि.२० ऑगस्ट २०१९ रोजी दुपारी २ वाजेनंतर दि. २१ ऑगस्ट २०१९ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत आपल्या नोंदणीकृत लॉगीन आयडी वरून रजिस्ट्रेशन फॉर मॉप अप राऊंड या लिंक द्वारे नोंदणी करावी.
- मॉप अप तथा विशेष प्रवेश फेरीकरिता नोंदणी केलेल्या उमेदवारांनी नोंदणी अर्जाची पोच पावती दि. २२ ऑगस्ट २०१९ रोजी दुपारी २ वाजता कॉन्फरन्स हॉल, सर ज. जी. उपयोजित कला महाविद्यालय, सर ज. जी. कला महाविद्यालय आवार, डॉ. दा. नौ. मार्ग, मुंबई येथे सादर करतील. सादर पोचपावती सादर केलेल्या उमेदवारांचाच मॉप अप फेरीमध्ये समावेश करण्यात येईल.
- अखिल भारतीय उमेदवारांसाठी आरक्षित असलेल्या जागा मॉप अप फेरीसाठी उपलब्ध असतील तर सादर जागा भरणेकरिता अखिल भारतीय उमेदवारी असलेल्या मॉप अप फेरीसाठी नोंदणीकृत उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. अखिल भारतीय उमेदवारी असलेले मॉप अप फेरीसाठी नोंदणीकृत उमेदवार उपलब्ध न झाल्यास सादर जागा महाराष्ट्र राज्य उमेदवारांकरिता Inter se merit नुसार उपलब्ध करण्यात येईल.
- मॉप अप फेरी दरम्यान प्रक्रीया केंद्रावर उमेदवाराने स्वतः उपस्थित रहाणे अनिवार्य आहे.
- मॉप अप तथा विशेष प्रवेश फेरीकरिता उमेदवारांचे पात्रता निकष खालील प्रमाणे
 1. एमएएच एएसी सीईटी २०१९ प्रवेश परीक्षेच्या गुणवत्ता यादीमध्ये समाविष्ट असलेले सर्व उमेदवार. (महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय उमेदवारी असलेले उमेदवार.)
 2. दृष्यकला पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठीच्या पहिल्या ३ कॅंप फेऱ्यांमध्ये कोठेही प्रवेश न मिळालेले उमेदवार.
 3. एमएएच एएसी सीईटी २०१९ प्रवेश प्रक्रीयेद्वारे शासकीय आणि खाजगी विनाअनुदानित कला महाविद्यालयात प्रवेश घेतलेले उमेदवार.
- विशेष प्रवेश फेरीकरिता अरक्षित प्रवर्गातील उमेदवारजवळ स्वतःचे जात वैधता प्रमाणपत्र तसेच प्रवर्गनिहाय आरक्षणाचा दावा केल्यानुसार आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य राहिल.
- मॉप अप तथा विशेष प्रवेश फेरी दि.२२ ऑगस्ट २०१९ दुपारी २ वाजता सभागृह, तळमजला, सर ज. जी. उपयोजित कला महाविद्यालय, सर ज. जी. कला शाळा आवार, डॉ. दा. नौ. मार्ग, फोर्ट मुंबई येथे घेण्यात येईल.
- मॉप अप फेरीद्वारे प्रवेश मिळालेल्या उमेदवारांनी संबंधित महाविद्यालयाच्या फी व सर्व मूळ कागदपत्रांसह दि.२३ व २४ ऑगस्ट २०१९ रोजी वेळापत्रकातील नमुद केलेल्या मुदतीत प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयात हजर होऊन आपला प्रवेश निश्चित करावा.

सही/
 आनंद रायते. (भा.प्र.से.)
 आयुक्त,
 राज्य सामाईक प्रवेश परीक्षा,
 महाराष्ट्र राज्य, मुंबई